

4, 3, 34. VARĀH. BRH. S. 9, 24, 28, 10, 48, 17, 33, 88. KATHĀS. 18, 91. BHĀG. P. 4, 17, 4. 18, 11, 29. 5, 9, 12. 7, 15, 31. तीर्थ R. 1, 2, 7. शिलातल MBH. 1, 7716. R. 2, 96, 6. Weg MBH. 5, 5203. 6049. R. GORR. 2, 86, 17. Spr. (II) 3481. 6119. 6662. 7463. जिह्वा सुसमा VARĀH. BRH. S. 68, 53. पिण्ड *glatt* JĀGĪ. 2, 105. यदा — देवेषुम — भविष्यति समं भूमे: *der Erde gleich werden* KATHĀS. 121, 147. देवकुलं भूमिसमं कुरु 180. देवगृहं भूमिसमं व्यधात् 182. वेदिश्रोण्या पार्श्वी समा निधाय ĀCV. ÇR. 1, 1, 23. धूमनेन सूत्रेण VARĀH. BRH. S. 58, 7. गमने (einer Person) कर्णसमश्चेत् *wenn* (eine Krähne) *in der Höhe des Ohres* (vorbeifliegt) 93, 25. ऽन्तरशिरस् adj. *Bauch und Kopf in gleicher Höhe haltend* Z. d. d. m. G. 27, 26. — b) *gleich* (ähnlich) AK. 2, 10, 37. 3, 4, 14, 80. H. 1461. an. 2, 340. MED. m. 35. HALĪ. 4, 9. RV. 8, 1, 6. समौ चिह्नस्ती न समं विविष्टः 10, 117, 9. AV. 2, 11, 1. AIT. BR. 4, 19. ÇAT. BR. 6, 2, 1, 19. 9, 5, 2, 9. 12, 2, 2, 3. KĀTJ. ÇR. 2, 3, 31. ĀCV. GRH. 2, 8, 3. केशास्ताः ÇĀNKH. GRH. 1, 5. RV. PRĀT. 17, 23. TS. PRĀT. 17, 2. वृत्त *gleichartig* d. i. *aus gleichen Theilen* (Pāda) *bestehend* Ind. St. 3, 326. 468. मौञ्जी त्रिवृत्समा (मेखला) so v. a. *mit gleich langen Fäden* M. 2, 42, 3, 49. 4, 224. मा कृद्विषमं समम् 225. 8, 73. 177. कन्या *von gleichem Range* 366. न समौ नासमौ 10, 73. शंशाः 9, 116. विभाग 120. 134. सान्निषाः *von beiden Seiten gleich an Zahl und Beschaffenheit* JĀGĪ. 2, 87 (*allesammt* STENZLER; dann müsste aber समे, nicht समाः stehen). समोदक adj. *gleich viel Wasser enthaltend* H. 409. समानैश्चतुर्भिः पदैः R. 1, 2, 43. 45. दशनाः 3, 52, 27. 5, 14, 17. Spr. (II) 3216. 4536. 5941. 6868. ÇĀK. 37. ऽव्योद्भपरमणीय 13, 10. VARĀH. BRH. S. 47, 17. 66, 1. 68, 4. KATHĀS. 24, 115. 32, 45. RĪGĀ-TAR. 4, 204. BHĀG. P. 2, 3, 6. 3, 32, 24. 4, 20, 13. पः स्त्रीमुखं च शशिनं च समं करोति *einander gleichstellen* Spr. (II) 3149. मुखदुःखे समे कृत्वा BHĀG. 2, 38 (*vgl. सममुखदुःखः*). मञ्जतः *in Bezug auf* LĀTJ. 2, 6, 1. शतरं<sup>०</sup> desgl. R. 1, 2, 21. दिक्सम *der Richtung nach gleich, in derselben Richtung gelegen* SŪRJAS. 4, 25. mit instr. oder gen. P. 2, 3, 72. VOP. 3, 10, 23. समो देवैरुत श्रिया *(in Bezug auf)* RV. 6, 48, 19. ÇAT. BR. 14, 4, 1, 24. M. 2, 131. 172. 4, 184. 5, 142. 9, 130. MBH. 5, 6001. न समा मम वीर्यस्य शतशोनापि पिण्डिताः 10, 622. R. GORR. 2, 8, 38, 7, 17, 24. RAGH. 2, 9. Spr. (II) 320. 3572. 7504. RĪGĀ-TAR. 5, 392. गुणयुक्तो द्रिद्वे ऽपि नेष्टैरगुणोः समः so v. a. *mehr werth* Spr. (II) 2157. शक्तस्य समप्रभावः MBH. 3, 955. न समास्तस्य मानुषाः 2098. बुद्ध्या समो यस्य नरो न विद्यते 15711. न सौभाग्ये u. s. w. समो लोके तव R. 1, 24, 15. 5, 2, 9. 10. Spr. (II) 2930. KATHĀS. 24, 27. आत्मनः समं कर् *sich selbst gleich stellen* 18, 79. in comp. mit der Ergänzung P. 2, 1, 31. उदात्त<sup>०</sup> TS. PRĀT. 1, 42. 45. fg. ÇVETĀCV. UP. 6, 8. M. 1, 9, 2, 188. 4, 85. 8, 191. fg. 10, 94. 103. 11, 41. MBH. 1, 5924. 6133. 5, 6048. R. 1, 1, 6. तमया पृथिवीसमः 19. 2, 26, 32. RAGH. 3, 13. 23. ÇĀK. 136. 187. Spr. (II) 2024. 3033. 3772. 4287. VARĀH. BRH. S. 53, 30. VET. in LA. (III) 1, 12. BRAHMA-P. ebend. 50, 14. वायुवेगसम = वायुसमवेग R. 2, 40, 17. क्तिरपमय<sup>०</sup> = क्तिरपय<sup>०</sup> 4, 44, 17. *der Bedeutung nach gleich* AK. 1, 1, 1, 53. 2, 24. खट्या 2, 6, 2, 39. TRIK. 1, 1, 124. fg. am Ende eines comp. H. 5. *homogen* (Laut) VOP. 1, 4. हिः<sup>०</sup> *doppelt so gross*: दोष JĀGĪ. 3, 285. — c) *sich gleich bleibend, nach wie vor* —, *unter verschiedenen Verhältnissen derselbe, unverändert*: सवैर-देय इत्समः RV. 5, 61, 8. समो दिवा दृदशे रोचमानः 7, 62, 1. KHĀND. UP. 2, 9, 1. मुखराग RAGH. 12, 8. वृत्ति 14, 21. BHĀG. P. 3, 23, 16. 4, 30, 42. 5, 4,

13. 6, 17, 22. समं मनो धत्स्व 7, 8, 10. षट्संकास्त्रिषु समाः AK. 3, 6, 8, 46. *gleich verfahren gegen* (loc. oder gen.): सर्वेषु भूतेषु Spr. (II) 2922. MBH. 1, 1942. BHĀG. P. 4, 16, 6. शत्रौ च मित्रे च Spr. (II) 2691. 3136, v. l. MĀK. P. 78, 29. 108, 17. सर्वस्य लोकस्य MBH. 1, 1061. 13, 4017. तस्य च तस्य च JĀGĪ. 3, 53. — d) *gerade* (von Zahlen), *paar* VARĀH. BRH. S. 50, 20. BRH. 4, 14. LAGHŪ. 1, 9. — e) *das richtige Maass* u. s. w. *habend, normal* AIT. BR. 3, 7. R. 1, 1, 13. Suçr. 1, 130, 16. Wunde 13, 10. Verband 66, 14. Verdauung 128, 4. Wise 327. धातवः ÇĀRĪG. SAṆH. 1, 5, 33. TS. PRĀT. 23, 20. समं कायशिराग्दीवं धारयन्नचलं स्थिरः BHĀG. 6, 13 (*vgl. Ind. St. 2, 10*). प्राणापानौ समौ कृत्वा 5, 27. श्रद्धानि MBH. 3, 10689. ein Tact 13, 1398. HARIV. 10054. R. 7, 71, 15. यम UVATA zu RV. PRĀT. 13, 17. व-चस् MBH. 1, 7954. 5, 25. BHĀG. P. 4, 7, 49. 19, 22. शब्द R. 2, 91, 27. ऽसा-धुवादाः KATHĀS. 20, 226. गति SŪRJAS. 2, 12. BHĀG. P. 8, 23, 14. समं कुरु-श्चैतच्छब्दं मे so v. a. *in Ordnung bringen* KATHĀS. 61, 326. fg. श्रद्धात्रे स्थिते समे so v. a. *gerade um Mitternacht* MBH. 3, 418. मध्यानि समानि पदानाम् VARĀH. BRH. S. 53, 57. — f) *das gewöhnliche Maass* u. s. w. *habend, mittelmässig*: वृष्टि VARĀH. BRH. S. 8, 25. 31. फल 38. 42. 20, 9. 53, 92. प्रवृत्तसमन्यूनपरिमाणं 58, 30. 68, 105. M. 3, 107. सममन्त्राक्षणे दानं द्विगुणं ब्राह्मणान्त्रे 7, 85. Menschen 3, 107. Spr. (II) 5768. 7403. — g) *neutral, nicht Freund und nicht Feind* VARĀH. BRH. 2, 16. fg. 21 (19), 4. LAGHŪ. 2, 10. — h) *harmlos, gut*; = साधु H. an. MED. Menschen Spr. (II) 32. BHĀG. P. 7, 1, 1. समविषममतीनाम् 6, 9, 36. *ehrlich zu Werke gehend* M. 9, 287. — i) *worüber man leicht hinweg kommt, bequem, leicht* (ein Auftrag) Spr. (II) 7349. — 2) m. a) *Friede*: समो विधीयताम् R. 6, 1, 46. समार्थिन् 1, 4, 97 wohl fehlerhaft für शम; eben so सममीयिवान् KĀM. NITIS. 17, 19. — b) (sc. योग) *Durchschnittspunkt des Horizonts und der Mittagslinie* GOL. GRAHANAV. 45. fg. — c) *Strohfeuer* (तृणाग्नि) HĀR. 200. — d) N. pr. a) eines Sohnes des Dhrtarāshṭra MBH. 1, 2731. 4541. 6, 2838. 8, 2455. — β) eines Fürsten der Nandivega MBH. 5, 2733. शम ed. Bomb. — 3) f. घ्रा N. pr. einer Welt: ततः परं समा नाम दृश्यते लोकसं-स्थितिः (so ed. Bomb.) MBH. 6, 473. — 4) n. a) *Ebene*: पर्वतेषु समेषु च AV. 8, 7, 17. 12, 1, 2. श्रुनोवाक्त्वं समे जीवन्म TS. 6, 1, 9, 4. समे भूम्याः *auf ebenem Boden* 3, 2, 5. ÇAT. BR. 14, 9, 2, 3. समानि विषमणि च M. 1, 24. MBH. 1, 4650. Spr. (II) 2177. 6867. R. 2, 79, 12. यत्र यत्र समं तस्या भूमे-रासीत्तदा HARIV. 365. समे M. 7, 192. KĀM. NITIS. 12, 30. समे, यममे 15, 12. — b) *Ausgleichung, Abrechnung*: कर्मणापि समं कुर्याद्वनिकायाधम-र्षिकः M. 8, 177. — c) *Gleichmässigkeit, Gleichmuth*: समेन वर्तेत सदा धीरः Spr. (II) 2833. — d) *ein richtiges M. ass*: समेन so v. a. *genau, präcis* ÇAT. BR. 12, 3, 2, 7. 8. — c) d) *vgl. समेन im gaṇa प्रकृत्यादि* zu P. 2, 3, 18, VĀRTI. — e) *gute Verhältnisse*: ऽसंस्थित (Gegens. विष-मस्य) MRĀKĪH. 159, 20; *vgl. समस्य*. — f) in der Rhetorik *das Zusammenreffen zweier ähnlicher Objecte* PRĀTĀPAR. 92, a, 9. KUALAJ. 103, b. — g) *mean; a fourth proportional to the two perpendiculars and the link or segment* COLEBR. Alg. 85. — 5) *samm* adv. gaṇa स्वरादि zu P. 1, 1, 37. = सत् AK. 3, 5, 4. H. 1527. HALĪ. 8, 91. a) ohne Ergän- zung: a) *auf gleiche Weise, gleich*: समौ चिह्नस्ती न समं विविष्टः RV. 10, 117, 9. PRAÇNOP. 3, 9. वि-भञ्ज KĀTJ. ÇR. 2, 4, 34. 5, 15. 3, 5, 15. M. 9, 104. 192. 212. यथा सर्वाणि भूतानि धरा धारयते समम् 311. 12, 91. JĀGĪ.